

१५ व्या केंद्रिय वित्त आयोगांतर्गत राज्यातील
ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थाना सन
२०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या बंधित ग्रॅंटच्या
(टाईड) दुसऱ्या हप्त्याचे वितरण.

महाराष्ट्र शासन

ग्राम विकास विभाग

शासन शुध्दीपत्रक क्रमांक: पंविआ-२०२१/प्रक्र-५०/वित्त-४

बांधकाम भवन, मझबान पथ, फोर्ट,

मंत्रालय, मुंबई- ४०० ००१

दिनांक : १८ जूलै, २०२२.

वाचा :

१. शासन निर्णय क्रमांक: पंविआ-२०२१/प्र.क्र.५०, ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२, दिनांक. १२/०७/२०२२

शासन शुध्दीपत्रक

संदर्भाधीन शासन निर्णयातील परिच्छेद -

२. पंधराव्या केंद्रिय वित्त आयोगांतर्गत महाराष्ट्र राज्याला प्राप्त होणाऱ्या निधीचे जिल्हा परिषदेला १० टक्के, पंचायत समितीला १० टक्के व ग्रामपंचायतीला ८० टक्के या प्रमाणात वाटप होते. केंद्र शासनाचे पत्र क्र. F.१५ (४) FC-XV/FCD / २०२०-२५. दि. २९.६.२०२२ अन्वये सन २०२१-२२ चा बंधित निधीचा दुसरा हप्ता रु. १०९२.९२ कोटी निधी PFMS- eGramswaraj -Treasury Net यांच्या इंटीग्रेशनने ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खात्यात जमा होण्यास विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बंधित निधीच्या दुसऱ्या हप्त्याचे वाटप PRIASOFT- PFMS INTERFACE (PPI) द्वारे वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे.
३. सदर शासन निर्णयासोबत प्रपत्र "ब" मध्ये दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार कार्यवाही करून वित्तीय वर्ष २०२१-२२ च्या बंधित निधीच्या (टाईड) दुसऱ्या हप्त्याची रक्कम जिल्हा कोषागाराद्वारे पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्या ICICI बँकेतील खात्यात जमा करावी. जिल्हा परिषदांचा १०% निधी ग्रामविकास विभागामार्फत जिल्हा परिषदांच्या ICICI बँकेतील खात्यात जमा करण्यात येईल.

४. राज्यातील २७८६० ग्रामपंचायतींना १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या आर्थिक वर्ष २०२१-२२ चा बंधित ग्रॅटचा (टाईड) दुसऱ्या हप्त्याची रक्कम जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायतींना ICICI बँकेतील खात्यात जमा करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींना वाटपासाठी जिल्हा परिषदांच्या ICICI बँकेतील खात्यात सोबत जोडलेल्या प्रपत्र "अ" नुसार रक्कम जमा करण्यात येणार आहे.

५. जिल्हा परिषदांनी त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींना वाटपासाठी देण्यात आलेला एकूण निधी आणि संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची लोकसंख्या (२०११ च्या जनगणनेनुसार) यांच्या गुणोत्तरास ग्रामपंचायतींच्या लोकसंख्येने गुणीले असता त्या ग्रामपंचायतीस किती निधी देय होतो हे कळते, त्यानुसार ग्रामपंचायतींना निधीचे वाटप करण्यात यावे.

याच्या ऐवजी

२. पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाचा सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या बंधित निधीचा (टाईड ग्रॅट) स्वरूपातील दुसऱ्या हप्त्याचा केंद्रशासनाकडून मुक्त करण्यात आलेला रु. १०९२.९२ कोटी इतका निधी सोबतच्या विवरणपत्रात (प्रपत्र- अ) दर्शविल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थाना (जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत या तिन्ही स्तरांसाठी) अनुक्रमे लेखाशीर्षाखाली (२५१५२६३७ / २५१५२६५५ / २५१५२६७३) वितरित करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विवरणपत्र अनुसार निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे (बीम्सवर) वितरीत करण्यात येत आहे. सदर निधी सर्व पंचायत राज संस्थाना जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांमध्ये अनुक्रमे १०: १० : ८० या प्रमाणात वितरीत करण्यात येत आहे.

३. सदर शासन निर्णयासोबत प्रपत्र "ब" मध्ये दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार कार्यवाही करून वित्तीय वर्ष २०२१-२२ च्या बंधित निधीच्या (टाईड) दुसऱ्या हप्त्याची रक्कम जिल्हा कोषागाराद्वारे पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्या ICICI बँकेतील खात्यात जमा करावी. जिल्हा परिषदांचा १०% निधी ग्रामविकास विभागामार्फत जिल्हा परिषदांच्या ICICI बँकेतील खात्यात जमा करण्यात येईल.

४. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनी, पंधराव्या वित्त आयोगाचा निधी शासन निर्णय क्र. पीईएस-४५२१/प्र.क्र.५०/आसक दि.२६.०८.२०२१ व शासन परिपत्रक क्रमांक, पंविआ-२०२१/प्र.क्र.१४७/वित्त-४ दि.६ ऑक्टोबर, २०२१ अन्वये दिलेल्या सूचनांनुसार ICICI बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्याची कार्यवाही करण्यात यावी.

५. जिल्हा परिषदांनी ग्रामपंचायतींना वाटपासाठी देण्यात आलेला एकूण निधी आणि संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची लोकसंख्या (२०११ च्या जनगणनेनुसार) यांच्या गुणोत्तरास ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येने गुणले असता त्या ग्रामपंचायतीस किती निधी देय होतो हे कळते. त्यानुसार ग्रामपंचायतींना निधीचे वाटप करण्यात यावे. असे वाचावे.

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट (www.maharashtra.gov.in) उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संगणक संकेतांक क्र. २०२२०७१८१०५६१८८५२० असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने सांक्षांतिक करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(प्रविण देविचंद जैन)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
३. मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव
४. मा.मंत्री (ग्रा.वि.) यांचे खाजगी सचिव
५. मा. राज्यमंत्री (ग्रा.वि.) यांचे खाजगी सचिव
६. मा.विरोधी पक्षनेते, विधानसभा / विधान परिषद
७. मा.विधानसभा व विधान परिषद सदस्य.
८. मा. मुख्य सचिव यांचे स्वीय सहाय्यक.
९. मा.अ.मु.स. (ग्रा.वि. व पं.रा.) यांचे स्वीय सहाय्यक
- १०.महालेखापाल, महाराष्ट्र - १ (लेखापरीक्षा), मुंबई (पाच जादा प्रतीसह)
- ११.महालेखापाल, महाराष्ट्र - २ (लेखापरीक्षा), नागपूर (पाच जादा प्रतीसह)
- १२.सर्व विभागीय आयुक्त. (महसूल)
- १३.सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष.
- १४.मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई.
१५. सर्व उपसचिव / अवर सचिव, ग्राम विकासविभाग, मंत्रालय, मुंबई
- १६.सर्व सहमुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा (सर्व विभाग)

१७. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी.
१८. जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी,
१९. सर्व जिल्हा परिषदांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)
२०. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
२१. वित्त विभाग (व्यय-१५/अर्थसंकल्प -१७/ वित्त आयोग कक्ष.)
२२. ग्राम विकास विभाग (सर्व कार्यासने)
२३. निवड नस्ती का.वित्त-४, ग्राम विकास विभाग, मुंबई १.